

नमुना ७/FORM 7

[पहा नियम १३(२) आणि २६/ [See rules 13(2) and 26]

मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज			
Application for objecting inclusion or seeking deletion of name in electoral roll			
प्रति/ To मतदार नोंदणी अधिकारी/ The Electoral Registration Officer, विधानसभा मतदारसंघ/ Assembly Constituency.			
महोदय/ Sir, @ मी उपरोक्त मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये खाली नमूद केलेल्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेत आहे. माझ्या आक्षेपाच्या पृष्ठपर्यंत खालील तपशील देत आहे:- I object to the proposed inclusion of the name of the under mentioned person in the electoral roll for the above Constituency. Particulars in support of my objection are given below: or किंवा @ मी सादर करतो/करते की, उपरोक्त मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये माझे/ खाली नमूद केलेल्या व्यक्तीचे नाव खाली नमूद केलेल्या कारणास्तव वगळणे आवश्यक आहे:- @ I submit that the entry relating to *myself / *the person named below is required to be deleted for the reasons stated hereunder:			
I. @ आक्षेपित व्यक्तीचा तपशील Details of person inclusion of whose name is objected to: @ ज्या व्यक्तीची नोंद वगळायची आहे तिचा तपशील Details of person whose entry is to be deleted:	नाव/ Name	आडनाव (असल्यास) / Surname(if any)	
	मतदार यादीच्या ज्या भागामध्ये त्याचे/ तिचे नाव समाविष्ट आहे त्या भागाचा क्रमांक/ Part number of electoral roll in which his/her name is included:	भागातील त्याचा/ तिचा अनुक्रमांक His/her serial number in that part:	मतदार ओळखपत्र क्रमांक (दिले असल्यास) Elector's Photo Identity Card (if issued) Number:
#II आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीचा तपशील/ Details of objector	नाव/ Name	आडनाव (असल्यास) / Surname(if any)	
लिंग(पुरुष/ स्त्री): Sex(male/female):	भागातील त्याचा/ तिचा अनुक्रमांक His/her serial number in that part:	मतदार ओळखपत्र क्रमांक (दिले असल्यास) Elector's Photo Identity Card (if issued) Number:	
वडीलाचे/ Father's नाव आईचे/ Mother's Name पतीचे/ husband's	नाव/ Name	आडनाव (असल्यास) / Surname (if any)	
III. सामान्यतः निवासाच्या ठिकाणाचा तपशील(पूर्ण पत्ता) / Particulars of place of ordinary residence(Full address):			
घर क्रमांक/ House/Door number:			
रस्ता / क्षेत्र / वसतिस्थान / मोहल्ला / मार्ग / Street/Area/Locality/Mohalla/Road:			
गांव / शहर / Village/ Town:			
डाक कार्यालय/ Post Office:		पिनकोड/ Pin Code:	
तहसिल / तालुका / मंडळ / ठाणे / Tehsil/Taluka/Mandal/Thana:			
जिल्हा/ District:			

वर्ष नमूद करावे, जसे २००३, २००४ इत्यादी/ Please give the year i.e.2003, 2004, etc.

@ पहिला पर्याय मतदार यादी तयार करताना/पुनरिक्षणाच्या दरम्यानचा आहे. दुसरा पर्याय मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दीनंतर संततच्या पुनरिक्षणासाठी आहे. नको असलेला पर्याय खोडावा./First alternative will be relevant during preparation/revision of electoral roll. Second alternative will be relevant during continuous updating after final publication of electoral roll. Strike out the inappropriate alternative. Strike out the inappropriate alternative

* नको असलेला पर्याय खोडावा/ Strike out the inappropriate alternative.

.....Perforation.....

अर्जाची पावती/ Receipt for application

श्री/ श्रीमती/ कुमारी..... यांचा नमुना ७ मधील अर्ज प्राप्त झाला.

Received the application in Form 7 of **Shri/Shrimati/Kumari.....

**पत्ता/ Address.....

दिनांक/ Date.....

मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्यावतीने अर्ज स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी
Signature of the officer receiving the application on
behalf of the Electoral Registration Officer

(पत्ता) / (Address).....

** अर्जदाराने भरावयाचे/ To be filled in by the applicant.

FORM 7

[See rules 13(2) and 28]

IV. आक्षेपाचे / वगळण्याचे कारण(कारण)
Reason(s) for objection/deletion:
The Electoral Registration Officer, Assembly Constituency

प्रतिज्ञापन,
मी याद्वारे असे घोषित करतो की, वर नमूद करण्यात आलेली वस्तुस्थिती आणि तपशील माझ्या संपूर्ण माहिती व विश्वासाप्रमाणे सत्य आहे.
IV. Declaration
I hereby declare that the facts and particulars mentioned above are true to the best of my knowledge and belief.

ठिकाण / Place: दिनांक / Date: अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अमठ्याचा ठसा
Signature of claimant / Impression of claimant

Note - Any person who makes a statement or declaration which is false and which he either knows or believes to be false, is punishable under section 31 of the Representation of the People Act, 1950 (43 of 1950)
* नको असलेला पर्याय खोडावा / Strike out the inappropriate alternative.

केलेल्या कार्यवाहीचा तपशील / Details of action taken
(मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याने भरावयाचा) / (To be filled by Electoral Registration Officer of the constituency)

श्री/ श्रीमती/ कुमारी याचा मतदार अर्जांमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत
नमुना ७ मधील अर्ज स्विकारला/ नाकारला
The application of Shri/Smt/Km. for inclusion of name in the electoral roll in Form 7 has been accepted / rejected.
(नियम १८/२०/२६(४) खाली अर्ज स्विकारण्याबाबत किंवा (१७/२०/२६(४) खाली किंवा अनुसार नाकारण्याबाबत तपशीलवार कारणे: Detailed reasons for *acceptance [under or in pursuance of rule 18/20/26(4)] or *rejection [under or in pursuance of rule 17/20/ 26(4)]

ठिकाण / Place: मतदार नोंदणी अधिकाऱ्याची सहा (मतदार नोंदणी अधिकाऱ्याची मोहर)
दिनांक / Date: Signature of Electoral Registration Officer (Seal of the Electoral Registration Officer)

£ During continuous updating after final publication of electoral roll.
* नको असलेला पर्याय खोडावा / Strike out the inappropriate alternative.

Received the application in Form 7 of Shri/Shrimati/Kumari
Address:
Signature of the officer receiving the application on behalf of the Electoral Registration Officer
Date:
To be filled in by the applicant